

GANESH FILMS INDIA LIMITED

503, 5th FLOOR, PLOT - 461D, A WING

PARSHVANATH, GARDENS, BHAUDAJI ROAD, KINGS CIRCLE, MATUNGA, MUMBAI-400019 Email Id –ganeshfilm.compliance@gmail.com | CIN: L74994MH2018PLC307613 | Tel No: +91 9268990911

8th August, 2023

To
The Listing Department
BSE Limited,
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street Mumbai, Maharashtra – 400001

<u>Sub: Newspaper advertisement regarding the Notice of Postal Ballot through E-Voting pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

REF: GANESH FILMS INDIA LIMITED (SCRIP CODE: 541703)

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement regarding the Notice of Postal Ballot of the Company, information on E-Voting and other related information published on Tuesday, 8th August, 2023 in the following newspapers:

- 1. Financial Express, English (Mumbai Edition); and
- 2. Praatahkal, Marathi, (Mumbai Edition)

The Newspaper cuttings of the above-mentioned newspapers evidencing the publication of the said Notice of Postal Ballot are enclosed herewith for your ready reference.

The above is for your information and record.

Thanking You,

Yours Sincerely

FOR GANESH FILMS INDIA LIMITED

GAURAV KUMAR DIRECTOR DIN: 06717452

Encl:a/a



BARBEQUE-NATION HOSPITALITY LIMITED

CIN: L55101KA2006PLC073031 Regd.Off: "Saket Callipolis", Unit No. 601 & 602, 6th Floor, Doddakannalli Village, Varthur Hobli, Sarjapur Road, Bengaluru - 560035

Tel: +9180 69134900; E-mail:compliance@barbequenation.com; Website:www.barbequenation.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023

(Amt. in Rs. Millions, except per share data)

(Amt. in Rs. Millions)

SI.	Particulars		For the year ended		
No.		30-Jun-2023 (Unaudited)	31-Mar-2023 (Refer Note 7)	30-Jun-2022 (Unaudited)	31-Mar-2023 (Audited)
1	Revenue from operations	3,238.85	2,802.33	3,148.66	12,337.55
2	Profit/ (loss) before exceptional items and tax	(85.92)	(125.14)	208.32	219.09
3	Profit/(loss) before tax	(54.81)	(141.93)	208.36	257.32
4	Net profit / (loss) for the period attributable to owners of the Company	(43.12)	(118.21)	151.78	170.17
5	Total comprehensive income/(loss) attributable to owners of the Company	(40,46)	(123.27)	142.98	162.70
6	Equity Share Capital	194.90	194.90	194.71	194.90
7	Other Equity	2	÷	30 m	3,816.47
8	Earnings per share				1000000
·	Basic	(1.11)	(3.04)	3.90	4.37
	Diluted	(1.11)	(3.04)	3.85	4.32

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended June 30, 2023 filed with the stock exchanges. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), as amended from time to time. The full format of Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the website of BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE), the stock exchanges where shares of the Company are listed, at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.barbequenation.com. In terms of Regulation 33 of the SEBI Listing Regulations, the above Statement of Unaudited Consolidated Financial Results of the

- Company has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 7, 2023. The auditors have carried limited review of the financial results for the quarter ended June 30, 2023 and have issued an unmodified 3 The above Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the
- Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI Listing Regulations The Company and its subsidiaries i.e the Group operates in only one segment, viz., setting up and managing restaurant business.
- 5 Exceptional items of Rs. 31.11 million for the guarter ended June 30; 2023 relates to:
- Gain (net) of Rs. 40.17 million towards termination of lease relating to the outlets closed as per IND AS116
- (ii) Loss of Rs. 9.06 million towards provision for impairment of property, plant and equipment.
- 6 Key numbers of standalone results of the Company are as under:

		For the Year ended			
Particulars	30-Jun-2023 (Unaudited)	31-Mar-2023 (Unaudited)	30-Jun-2022 (Unaudited)	31-Mar-2023 (Audited)	
Total revenue	2790.82	2427.90	2783.23	10836.02	
Profit / (loss) before tax	(106.68)	(167.17)	156.65	101,86	
Profit / (loss) after tax	(82.28)	(129.24)	114.45	67.15	

ended March 31, 2023 and published year to date figures for the nine months' ended December 31, 2022, which were subject to limited review by the statutory auditors. For Barbeque-Nation Hospitality Limited

August 07, 2023

Bengaluru

Chief Executive Officer & Whole time Director DIN-07194134

Rahul Agrawal

vedanta

VEDANTA LIMITED CIN: L13209MH1965PLC291394

Regd. Office: 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093 Phone No.: +91-22 6643 4500; Fax: +91-22 6643 4530 Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this Notice, we shall consider issuance of Duplicate Share Certificates thereof:

S.	Name of Shareholder(s)	Folio No.	Shares	Distinct	ive Nos.	Certificate No.	
No.	Name of Shareholder(s)	Folio No.	Sildles	From	То		
1	Girdhari Lal	SGL121629	2400	2767731868	2767734267	1094225	
2	Mala Bose	SGL113983	712	868906612	868907323	839142	
3	Mala Bose	M005792	680	392557291	392557630	820283	
3	Ividia bose	10003792		786177491	786177830	020203	
4	Madanlal Kisangopal Rathi	SGL110639	200	868304128	868304327	837540	
	Purushottam Kisangopal Rathi	301110039					
5	Ratanlal Kisangopal Rathi	SGL111879	140	868304328	868304467	837541	
	Purushottam Kisangopal Rathi	3GL111079	140	000304320	000304407	037341	
6	Harshadkumar N Shah	SGL105630	364	864061920	864062283	829269	
7	Perin Jimmy Palia	SGL116257	800	864262740	864263539	829857	
8	Savitridevi Gobidham Kamra	S009236	2640	388264951	388266270	818092	
0	Gobindham Gordhandas Kamra	3009230		781885151	781886470	010092	
9	Kalidas Bandgar	SGL109591	48	868146616	868146663	837164	
10	Rinki Rathi	SGL123079	3600	2813328785	2813332384	1095675	
11	Kamlesh Amrutlal Patel	SGL106845	800	863695180	863695979	827948	
	Parvesh Chander Chadha		16800	382241151	382245350	814458	
12	Faivesii Chandel Chadha	SGL125174		382245351	382249550	014430	
12	Anupam Chadha			778561351	775865550	814459	
	Renu Bala Chadha			775865551	775869750	014439	
13	Niteshkumar Ravjibhai	SGL115959	200	863449792	863449991	827122	
14	Laximan Gopi Malik	SGL107620	280	867110420	867110699	835089	
14	Malini L. Malik	362107020		007110420		635089	
	Ishverlal Sakarlal Mehta		18520	387026161 780646361	37035420	1	
15	Sarla Ishverlal Mehta	1001920			780655620	817199	
	Nilima Ishverlal Mehta				700033020		
	Nilima Ishvarlal Mehta			387048541	387053160		
16	Sarla Ishvarlal Mehta	N001715	9240	780668741	780673360	817212	
	Ishvarlal Sakarlal Mehta			7 00000 74 1	100013300		
	Ishverlal Sakarlal Mehta						
17	Sarla Ishverlal Mehta	SGL105961	1000	865640084	865641083	831970	
	Nilima Ishverlal Mehta						
18	Sadanand Surya Velip	SGL117665	600	867726606	867736696 867737295	836335	
10	Jayshree Sadanand Velip	3GL11/000	000	001130090		836335	
19	Ramchandra Shankar Hagada	D004343	5600	391058341	391061140	819186	
13	Ramchandra Shankar Hogade R004313	5600	784678541	784681340	019100		

For Vedanta Limited Prerna Halwasiya

Place: New Delhi Date: August 08, 2023

Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

his is to bring to the NOTICE of General Public,

hat SUBHA MOHANAN, aged about 55 years w/o. Pookkot Mohan R/at: #329, Kalabham, Pooja. Vagar, Akathethara (Part), Kallekulangara, Palakkad District, Kerala -678 009, is the full & absolute owner of the Site No. 112, New BBMP Katha Sl.No.10316, formed in Property No.26 of SEEGEHALLI VILLAGE, K R Puram Hobli Bengaluru East Taluk, Bengaluru, having acquired from her previous Owner/Donor/ husbands Mr.Pookkot Mohan under Gift Deed dated 15/04/2023 registered as Document No. KRI-1 00544/2023-24 of Book - I stored in C.D. No. KRID 1730 in the office of the Sub-Registrar, Shivalinagan (K R Pura), Bangalore, which is more fully lescribed in the schedule below.

Further, Subha Mohanan sold the schedule property/Site No.112 in favour of Bhimanapalli Nagasunii & Putturu Lalitha vide absolute Sale Deed dated 12/06/2023 registered as Document No.BDH-1-02078/2023-24 of Book-I stored in CE No. BDHD 1321 in the office of the Sub-Registrar Bidarahalli, Bangalore,

is further notified to the General Public that Pookkot Mohan had lost the Original Sale Deed

dated 10/12/1997 executed by Vijayaragava Reddy represented by his GPA Holder M R Shivakumar in favour of Pookkot Mohan, registered as Document No.KRP/8962/1997-98 in the office of the Sub-Registrar, Krishnarajapuram, Bangalore. A Police complaint in this regard was lodged with Bengaluru City Police vide Lost Report No.0662026/2023 tated 28/07/2023. We, hereby request on behalf of SUBHA MOHANAN that if any person's come across or find the same, he/she/they are requested to hand over the same to the below mentioned address & they will be compensated accordingly. The General Public are hereby further cautioned that if anybody deals with the Schedule site with any person/s on the basis of the misplaced/lost focument mentioned above, it is at their own risk & ost and such person/s will not derive any title over the Schedule Property and in such an event they

SCHEDULE PROPERTY ALL THAT PIECE AND PARCEL of property bearing Site No. 112, New BBMP Katha Sl.No.10316, Formed in Property No.26 o SEEGEHALLI VILLAGE, K.R.Puram Hobli Bangalore East Taluk, Bengaluru District, now comes under the jurisdiction of BBMP, Ward No.53. neasuring East to West 40 feet, North to South 30 feet totally measuring 1200 square feet & bounded

have no claim of whatsoever nature against Subha.

Mohanan or Bhimanapalli Nagasunii & Putturu alitha the present owner nor against the Schedule

West by Site No. 113; North by Site No. 111 & South by : Site No. 115. M/s. GANJAM NAGARAJ ASSOCIATES. Advocates

: Road;

East by

Office at No. 312, Ground Floor, 21st 'A' Cross, 6th Block, Jayanagar, BANGALORE - 560 082. Dated: 07/08/2023



VRL LOGISTICS LIMITED

Regd. Office: RS No. 351/1, Varur, Post Chabbi, Taluk Hubballi, District Dharwad, Hubballi (Karnataka) - 581 207 (18th KM, NH- 4, Bengaluru Road, Varur) Tel: 0836 2237607, Fax: 0836 2237614, Email: investors@vrllogistics.com CIN: L60210KA1983PLC005247, Website: www.vrlgroup.in

EXTRACT OF STATEMENT OF REVIEWED UNAUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2023	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2023	
	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	68310.05	61729.74	266286.66	
Net profit before tax from continuing operation	4560.94	4880.50	20251.71	
Net profit for the period after tax	3394.53	3646.90	16613.75	
Profit for the period from discontinued operations	8	1289.62	15706.31	
Profit for the period	3394.53	4936.52	32320.06	
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	3419.79	4,946.28	32421.08	
Paid up Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	8746.85	8834.35	8834.35	
Other equity excluding revaluation reserve	-	-	88749.80	
Earnings Per Share (of ₹ 10/- each) for continuing operation (not annualized) basic & diluted	3.88	4.13	18.80	
Earnings Per Share (of ₹ 10/- each) for discontinued operations (not annualized) basic & diluted	_	1.46	17.78	
Earnings per share (face value of ₹ 10/- each) (for continued & discontinued operations) (not annualized) basic & diluted	3.88	5.59	36.58	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for said quarter ended June 30, 2023 is available on the website of the Company as also the Stock Exchanges as detailed below.

Company's website: http://vrlgroup.in/vrl_investor_desk.aspx?display=finance_q_results BSE Limited: www.bseindia.com

National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com

Place: Hubballi

Date: August 7, 2023

- 1) The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) (amended) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies, as applicable.
- 2) The financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 7" 2023. There are no qualifications in the limited review report issued for the said period.

For and on behalf of the Board of VRL LOGISTICS LIMITED Vijay Sankeshwar

Chairman and Managing Director DIN: 00217714 Adfactors 209

(Rs. In Lakh)

पंजाब नैशनल बैंक punjab national bank .. भरोसे का प्रतीक। the name you can BANK upon

HO: PRINTING & STATIONERY DEPARTMENT FIRST FLOOR, C-13, SECTOR-1, NOIDA - 201301 (U.P.)

NOTICE - E-TENDER FOR PROCUREMENT OF MICR SECURITY PAPER

Punjab National Bank invites e-bids from IBA approved paper mills or their nominated distributors meeting eligibility criteria specified in tender document for procurement of 2,75,000 KGs of MICR security paper. The tender document along with details of eligibility criteria and terms & conditions can be downloaded from Bank's website www.pnbindia.in. The last date of submitting e-bids is 22.08.2023 up to 12:00 p.m.

Place: Noida Date: 08.08.2023

022-23058542/43

Place: Mumbai

Date: 7th August, 2023

Chief Manager

GANESH FILMS INDIA LIMITED Regd.Off: 503, Floor-5, Plot-461D, A Wing Parshvanath, Gardens, Bhaudaji Rd, Kings Circle, Matunga, Mumbai-400019

CIN: L74994MH2018PLC307613, PH: +91-9268990911 Website: www.ganeshfilms.com, Email ID: ganeshfilm.compliance@gmail.com NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given to the Members of GANESH FILMS INDIA LIMITED (the "Company")

pursuant to Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act"), as amended, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India and in compliance with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, for consideration of certain matters by the Members of the Company for approval by means of E-Voting The Company on Monday, 7th August, 2023, completed the dispatch of Notice of Postal

Ballot by E-mail to the members of the Company whose names appeared in the Register of Members/ Beneficial Owners as maintained by the Company/Depositories, respectively as at the close of business hours on Friday, 4th August, 2023 (the "Cut-off Date"). The Postal Ballot Notice has been sent to the members of the Company for e-voting who have registered their e-mail ids with Depository Participants or with Company: for seeking the approval of the members of the Company as per the details given in Postal Ballot Notice dated 4th August, 2023.

Ms. Kavita, Partner of M/s. A. K. Nandwani & Associates, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer to conduct the postal ballot process in a fair and transparent manner by the board at board meeting held on Friday, 4th August, 2023.

Members are requested to provide their assent or dissent through E-Voting. The Company has entered into an agreement with CDSL for facilitating E-Voting to enable the members to cast their votes electronically. The detailed procedure for E-Voting is enumerated in the notes

Members are requested to kindly note that voting, through E-Voting shall be commenced from Tuesday, 8th August, 2023 at 9:00 A.M. and end on Wednesday 6th September, 2023 at 5:00 P.M. The Voting rights of the members shall be reckoned as on Friday, 4th August, 2023, The copies of the Notice of Postal Ballot shall be available on the website of the Company

website of CDSL viz., www.evotingindia.com and on the website of Bigshare Services Private Limited (RTA) at www.bigshareonline.com . Members who have not received the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites. The result of e-Voting will be announced within 48 hours from the closure of E-Voting and will also be uploaded on the website of the Company, on website of CDSL and on website of

at www.ganeshfilms.com, on the website of the BSE Limited at www.bseindia.com, on the

BSE Limited. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel

(East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on

By the Order of the Board of Ganesh Films India Limited

Gauray Kumar Director DIN: 06717452

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Airport Road, Bengaluru - 560 008. INDIA. T: +91 80 25205566, F: +91 80 25203366, www.royalorchidhotels.com

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

CIN: L55101KA1986PLC007392

CIN: L55101KA1986PLC007392

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2023

(₹In lakhs except per share data)

	Particulars	Standalone Quarter Ended			Consolidated Quarter Ended			Standalone Year Ended	Consolidated Year Ended
SI		30.06.2023 (Unaudited)		30.06.2022 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	-	31.03.2023 (Audited)	31.03.2023
No									(Audited)
1 2	Total Income from operation (including other Income) Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or	4,557.96 616.67	4,866.96 967.38	3,943.72 922.19	7,371.63 1,354.24	7,653.81 1,620.74	6,344.02 1,567.21	17,661.64 3,846.85	27,968.76 6,360.34
3	extraordinary items Net Profit for the period before tax	616.67	967.38	922.19	1,354.24	1,620.74	1,567.21 1,163.21	3,846.85	6,360.34
5	Net Profit for the period after tax Net Profit for the period / year and share of profit of associate	466.60 466.60	717.74 717.74	687.99 687.99	1,019.96 1,072.99	1,203.31 1,312.46	1,153.24	2,817.60 2,817.60	4,693.81 4,922.31
6	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	466.60	722.67	687.99	1,069.90	1,298.40	1,190.40	2,822.53	4,998.83
7 8	Paid-up equity share capital (face value of 1 10 per share) Other equity	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52 18,803.11	2,742.52 16,958.94
9	Earnings per share (of I 10/- Each) (not annualised for quarters)		V-0-511			7, 9,50			- 3
	Basic: Diluted:	1.70 1.70	2.62 2.62	2.51 2.51	3.53 3.53	4.62 4.62	4.03 4.03	10.27 10.27	17.15 17.15

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financials Results are available on the Stock Exchange Websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website at www.royalorchidhotels.com For and on behalf of the Board of Directors

C.K. Baljee

Managing Director. DIN: 00081844

T-Hills Private Limited Corporate Identity Number (CIN): U45206TG2015PTC101944 Regd. Office: Survey No-08, Opp to Mahindra Satyam,

Side line of Godrej Green Building Kondapura Hyderabad Telangana 500033 Email: t-hill@puravankara.com Website: http://www.puravankara.com

Statement of Unaudited Financial Results for the quarter

ended June 30, 2023

	Particulars	Quarter ended 30.06.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023	
		Unaudited	Unaudited	Audited	
1	Income				
	(a) Revenue from operations				
	(b) Other income	327.36	10.00	627.64	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	(47.24)	(227.73)	(1,108.95)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(47.24)	(227.73)	(1,108.95)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(35.35)	(170.41)	(829.85)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(35.35)	(170.41)	(829.85)	
6	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(1,557.42)	(862.64)	(1,522.07)	
8	Securities Premium Account	153			
9	Net worth	(1,556.42)	(861.64)	(1,521.07)	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	9,629,42	10,704.30	12,889.92	
11	Outstanding Redeemable Preference Shares				
12	Debt Equity Ratio	(6.53)	(21.34)	(8.47)	
13	Earnings per equity share - basic	(3,535.00)	(17,041.14)	(82,985.00)	
	Earnings per equity share - diluted	(3,535.00)	(17,041.14)	(82,985.00)	
14	Capital Redemption Reserve				
15	Debenture Redemption Reserve	. 941			
16	Debt Service Coverage Ratio	0.07	(0.03)	(0.02)	
17	Interest Service Coverage Ratio	0.67	(0.11)	(0.17)	

Notes:

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly. financial results is available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and of the listed entity

2. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the URL www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors of T-Hills Private Limited

Corresponding

Qtr. for the

Designation: Director

DIN: 01599400

Previous

year ended

N/A

N/A

18.71%

103.65%

248.01%

2.48

0.03

Name: Doddappagowda Shivasangappa Patil

Qtr. ended

(30.06.2023)

N/A

N/A.

41.18%

107.80%

250.15%

2.50

Bengaluru, India 7th August 2023

Particulars

S.

No.

24.

28.

Inventory turnover;

NPA Ratios

Operating margin (%); 26. Net profit margin (%);

Capital Adequacy Ratio

Sector specific equivalent ratios,

c) Return on Assets (PBT/Total Assets)

a) Gross NPA/Net NPA(Times)

b) % of Gross NPA/Net NPA

IFCI VENTURE CAPITAL FUNDS LIMITED Regd off: 16th Floor, IFCI Tower, 61, Nehru Place. New Delhi- 110019 CIN: U65993DL1988GOI030284 Website: www.ifciventure.com IFCI VENTURE Tel: (011) 41732511; Fax (011) 26453348

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)]

revious year ended (31.03.2023)(Unaudited) (30.06.2022)(Audited) (Unaudited) 2,933.34 Total Income from Operations 473.85 350.32 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 182.58 487.91 26.88 and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional 487.91 and/or Extraordinary items#) 182.58 26.88 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 196.35 38.59 541.84 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss)] for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)] 195.15 46.96 548.81 Paid up Equity Share Capital 6.037.10 6,037.10 6,037.10 Reserves (excluding Revaluation Reserve) 11,381.08 10,684.07 11,185.93 Securities Premium Account 4,747.90 4.747.90 4.747.90 Net worth 17,418.18 16,721.17 17,223.03 Paid up Debt Capital/ Outstanding Debt 226.40 1,338.23 220.75 Outstanding Redeemable Preference Shares 0.01 0.08 0.01 Debt Equity Ratio Earnings Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) -0.32 0.08 0.91 0.32 0.08 0.91 Capital Redemption Reserve N/A N/A N/A Debenture Redemption Reserve N/A N/A N/A Debt Service Coverage Ratio N/A N/A N/A Interest Service Coverage Ratio N/A N/A N/A 37.76 0.65 24.15 Current ratio N/A N/A Long term debt to working capital; N/A Bad debts to Account receivable ratio N/A N/A N/A 0.12 0.03 0.15 Current liability ratio; 0.01 Total debts to total assets; 0.01 0.07 Debtors turnover; N/A. N/A N/A

"# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules whichever is applicable."

a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterlyinancial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the

listed entity.(www.ifciventure.com). b) For the aforesaid line items referred in regulation 52(4) of the LODR, 2015, same also been disclosed in the financials submitted to the stock exchange(s) and can be accessed at www.bseindia.com

For IFCI Venture Capital Funds Limited

N/A

13.40%

89.27%

2.61

261.45%

V. Anish Babu Place: New Delhi Managing Director Date: 07.08.2023 (DIN: 02830575)

Place: Bengaluru iDanandialoexp02epapr.in

Salam, joint owner of Flat No. 104, 1

floor, Cwing, Legacy C.H.S. Ltd., Opp

Banegar High School, Lodha Road Mira Road East. Thane 401107, expired

on 15/08/2020. On behalf of my client,

Mr. Arshad Hussain s/o Late Abdus

Salam, the undersigned advocate

hereby invites claims or objections

from other heir/s or claimant/s or

objector/s for the transfer of the shares

and interest of the deceased member in

the said flat within a period of 14 days

from the publication of this notice, with

copies of proofs to support the

are received within the period

prescribed above, my client shall be at

the liberty to deal with the shares and

interest of the deceased member in the

Date:08/08/2023 A. Karimi Advocate High Court

004, B-31, Amrapali Shanti Nagar,

Sector 11, Near TMT Bus Stop,

Mira Road Fast, Thane 401107

A. Karimi

laim/objection. If no claims/objections

भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यूएसला मागे टाकत चीन पहिल्या क्रमांकावर, रशियाही मागे

टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, बजाज

सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

ठिकाण : ठाणे

पी. कुसुमा कुमारी

दि. ०८.०८.२०२३

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताचा जीडीपी ३.७५० अब्ज डॉलर एवढा आहे. याशिवाय, पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जापान तर चौथा क्रमांकावर जर्मनीचा क्रमांक लागतो. मात्र, क्रयशक्ती समतेच्या बाबतीत सध्या भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार या यादीत अमेरिका नाही, तर चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बाबतीत चीन ३०.३ लाखा कोटी डॉलरसह जगातील सर्वात

: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद

ह्याले. **बीए**सई सेन्सेक्स २३२.२३

अंकांच्या म्हणजेच ०.३५ टक्क्यांच्या

म्हणजेच ०.४१ टक्क्यांच्या वाढीसह

१९,५९७.३० अंकांच्या पातळीवर बंद

ह्याला. निफ्टीवर डिव्हिस लॅ**ब्**स सर्वाधिक

४.५१ टक्क्यांच्या वाढीसह बंद ह्याला.

त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर

: सोन्याच्या दरात विक्रमी घसरण दिसून

येत आहे. सोने खरेदीचा विचार

करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली

संधी असू शकते. गेल्या काही दिवसांत

सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती.

एमसीएक्स एक्सचेन्जवर सोमवार

सकाळच्या सुमारास, सोन्याचा भाव

घसरणीसह ट्रेड करत होता. तसेच,

चांदीच्या दरातही घसरण दिसून आली

आहे. भारतातील वायदा बाजारात मल्टी

एक्सचेन्ज

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण

दिसून येत आहे. सोन्याचा दर ५९५५०

रुपयांवर खुला झाला. सोन्याचा दर

सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी

घसरणीसह ५९४११ रुपये प्रति दहा

ग्रॅमवर आला होता. व्यापार सत्रादरम्यान

हा भाव ५९४०२ रुपयोवर आला होता.

गेल्या शुक्रवारी हा दर ५९५२७ रुपयांवर

बंद झाला होता. तज्ज्ञांच्य मते सोन्याच्या

किंमतीत आणखी घसरण बघायला

दिसून येत आहे. चांदी ७२२८०

रुपयांवर खुली झाली. यानंतर, चांदीचा

दर ४२६ रुपये प्रति किलोग्रॅमच्या

घसरणीसह ७२०५२ रुपये प्रति

किलोग्रॅमवर व्यवहार करत होता.

यानंतर तो ७२०२६ रुपयांवर आला.

यापूर्वी, शुक्रवारी चांदीचा दर ७२४७८

जाहीर नोटीस

सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्री, हर्षदभाई

शिवलाल दोषी आणि श्री. विशाल हर्षदभाई दोषी :

विणा डायनेस्टी विंग आर, एस, टी, यु को.ऑ.ही.सो.लि.

दो सदस्य असुन सदनिका नं. 506, पाचवा मजला

विल्डींग नं. ४, विंग आर, विणा डायनेस्टी विंग आर, एर

दी, यु को. को.ऑ.ही.सो.लि. एव्हरशाईन सिटी, आचोळे

गाव, वसई पुर्व, तालुका वसई जिल्हा पालघर, चे मालक

आहेत. श्री. हर्षदभाई शिवलाल दोषी यांचे दिनांक

31/12/2022 रोजी निधन झाले आहे. माझे अशील श्री

विशाल हर्षदभाई दोषी यांनी सदर मयत सभासदाचे भार

ब हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडबलात मालमत्तेत असलेरं

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्य

संबंधी मयत सभारादाचे बारसदार किंवा अन्य मागणीदार

हरकतदार यांच्याकडून हक्क. मागण्या, हरकती माग

वण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन 1

दिवसांच्या आत मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी

शॉपिंग सेंटर, बसंत नगरी, बसई पुर्व, जि.पालघर 401208

हया पल्यावर लेखी पराव्यासह कळवाचे अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, हिस्सा

अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे

समजण्यात येईल आणि मयत सभासदाचे संस्थेच्या

भांडवलातील मालमलेतील भाग व हितसंबंध यांच्य

हस्तांतरणावावत पुढील कार्यबाही करण्यात येईल याची

दिनांक : ०८/०८/२०२३ **दकील उच्च न्यायालय**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that premises being Flat No. A/304

(formerly known as Flat No.A/12) on 3° Floor in the building known as FAKHRI

APARTMENTS CO-OP. HSG. SOC

LTD., situated at Mathuradas Extension Road, Kandivali (West), Mumbai 400 067

along with ten fully paid up qualifying shares of Rs.50/- each, bearing distinctive

Nos. from 56 to 60 (both inclusive) entered

into the Share Certificate No.12 issued by the said society dated 31/03/2004, &

distinctive Nos. from 381 to 385 (both inclusive) entered into the Share Certificate

No. 112, are transferred in the name of MR

SHABBIR ABIDALI PATRAWALA

after his mother Late MRS. SAFIYA

ABIDALI PATRAWALA expired or

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against

the above mentioned property by way of

inheritance, sale, mortgage, charge, trust,

lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is

hereby required to make the same known in

writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment,

Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above

mentioned society within 15 days from the

date hereof, otherwise if any claim comes

forward hereafter will be considered as

Sd/-(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

waived and/or abandoned.

Date: 08/08/2023 Advocate

Place: Mumbai

07/12/2016.

कैलास ह. पाटील

नोंद ध्यावी.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सन्याच्या दरात मोठी घसरण, चादीही झाली स्वस्त

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते,

एनएसई निफ्टी ८०.३०



२५.४ लाख कोटी डॉलरसह जगातील दसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हे देशांमधील आर्थिक आणि राहणोमानाची करण्यासाठीचे एक पॉप्यूलर मायक्रोइकॉनिमक

सेन्सेक्स २३२ अंकांनी वधारला, निफ्टी १९६००च्या जवळ

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) ब्रिटानियामध्ये २.६८ टक्क्यांची घसरण शेअर्स वाढीसह बंद झाले. एसबीआय, डॉलरच्य तुलनेत रुपया १० पैशांनी

महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर बीएसई

सेन्सेक्सवर चार टक्क्यांहून अधिक

इन्फोसिसच्या शेअर्सनं एका टक्क्यांहून

अधिक वाढ नोंदवली. तर हिंदुस्तान

स्टील, विप्रो, मारुती, एचसीएल टेक,

टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बॅक,

रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड दुब्रो,

पॉवरग्रीड, टायटन आणि इंडसइंड बँकेचे

चांदीचा दर ७० हजार रुपयांवरही येऊ

माझे अशील श्री. अशोक कुमार कार्तिक रॉय व

लि., भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील

मालमत्ता मालक श्री. साजिद मोहम्मद युसूफ शेखा

यांच्याकडून खारेदी करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी सद

दकान श्री. **मनिष नवल जोशी** यांच्याकडन खरेदी केले

होते. श्री. साजिद मोहम्मद युसूफ शेखा यांच्याकडू

मळ बिल्डर करार विक्रीचे करार दि. ०१.०२.१९९

श्री. सरेंद्र के. म्हान्ने यांच्या दरम्यान अंमलात आणत

गोलीस तक्रार दि. ०७.०८.२०२३ रोजी गहाळ अहवा

क्र. २३३१३–२०२३ अंतर्गत दाखल केली आहे. म

माझे अशील यांच्या वतीने याद्वारे कोणतेही दा

असल्वास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १

दिवसांच्या आत संबंधित दस्तावेजांसह दावे/ आक्षेप, तिसरे पक्ष दावे मागवीत आहेत, जर कोणाही व्यक्तीर

वकील पी. एस. शामदासनी ॲन्ड असोसिएटर

यांना पत्ता, १५४/२, ओसवाल ओस्नेट सीएचएस

जेसल पार्क, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे येथे व/व

प्रसिद्धी तारखेपासन १५ दिवसांच्या आत पराव्यांस

कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास वरील सदर फ्लॅटचे हक्ष

असलेले गृहित धरले जाईल व त्यानुसार प्रमाणपत्र जा

करण्यात येईल. दाबे त्यानंतर गृहित घरले जाणार नाहीत पी. एस. शामदासनी ॲन्ड असोसिएट्स करित

पुष्पा शामदासनी

(वकील उच्च न्यायालय)

, वरील दुकानाच्या संबंधात रिक्षामध् २०.०७.२०२३ रोजी गहाळ झाले, त्यासंबंधा

ना. ओस्वाल पार्क बिल्डींग के. ६ सीएचए

श्री. सुकुमार गौरमोहन लाहा, हे दुकान क्र. ४९

थेरी आहे. जे 'बास्केट ऑफ गुड्स' ॲप्रोचच्या माध्यमाने विविध देशांच्या करन्सीची तुलना करण्यास कामी येते. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, पीपीपी हा एक असा थेरॉटिकल एक्सचेन्ज रेट आहे, ज्याच्या माध्यमाने आपण समान वस्तू आणि सेवा कुठल्याही देशात खरेदी करू शकता. याद्वारे कुठल्याही देशाच्या करन्सीची

उदाहरणार्थ, भारतात जे सामान खरेदी करण्यासाठी १००० रुपये लागतात. तेच सामान खरेदी करण्यासाठी अमेरिकेत किती डॉलर द्यावे लागतील. अथवा इतर कुठल्याही देशात किती पैसे द्यावे लागतील. यालाच, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी

जाहीर नोटीस

सदरी नाव असलेल्या जमिन मिळकतीचे मालक / कब्जेदार रक्षा हरिचंद ठाकर यांच्याशी चर्चा करन

मिळकतीचे वर्णन

मौजे मोगरपाडा तालुका ठाणे, जिल्हा ठाणे भूमापन क्रमांक व उपविभाग २५/३ खाते क्र. २२७, क्षेत्र

तरी वर नमुद केलेल्या जिमनीच्या मिळकतीमध्ये कोणाही व्यक्तीचा कोणताही गहाण, दान, बक्षिस

खरेदी साठेकरार, मिळकत विकसीत करण्याबाबतचा करार कुळ हक्क, वहिवाटीचा हक्क, ताबा हक्क

भाडेपट्टा, पोटगी, बोजा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध दिवाणी दावा महसुली

वाद असल्यास त्याच्या लेखी हरकती त्यांचे हरकतीतील नमुद केलेल्या हक्कांबाबत प्रथम दर्शनी योग्य

त्या पुरेशा कागदोपत्री पुराव्यासह खालील सही करणार यांच्याकडे तसेच आमचे अशिलांचे पत्यावर हि

नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष येवून अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात या

प्रमाणे हरकत मुदतीत न आल्यास सदर मिळकत निर्वेध बोजारहीत आहो असे समजून आमचे अशिल

वर नमुद केलेले कायदेशीर कब्जेदार रक्षा हरिचंद्र ठाकुर यांच्याकडून आमचे अशिल महसूल

कायद्याप्रमाणे कायदेशीर बाबीची पुर्तता तक्ता व्यवहार पूर्ण करतील व वरील मुदतीनंतर आलेली

गांदरेज कन्ज्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन ४ था मजला, पिरोजशानागर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे,

चुना याद्वारे देण्यात येते की, खालील निर्देशित प्रतिभूतींकरिता प्रमाणपत्र कंपनीद्वारे केले होते ते करार स

प्रतिभूत/ अर्जदार यांच्या द्वारे गहाळ झाले आहे/ हरवले आहेत व ड्युप्लिकेट प्रमाणपत्र कंपनीने जारी केले आहे

कोणाही व्यक्तीस सदर प्रतिभृतींच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर दावे कंपनीच्या नोंदणीकृ

कार्यालय येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कंपनी पुढील माहितीविन

कोणतीही हरकत आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही, याची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

मजबूत होऊन ८२.७४ रुपयांच्या

स्तरावर बंद झाला. यापूर्वीच्या सत्रात

सही /-

ॲड. निशा प्रभाकर पाटील

पत्ताः बालाजी अपार्टमेंट, फ्लॅट नं.१०४

दुसरा मजला परदेशी आळी, जुने पनवेल,

ता. पनवेल, जि. रायगड

तुलना केल्यानंतर, भारत ११.८ लाख कोटी डॉलरसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि चीन आहे. या यादीत जापान आहे. तसेच जर्मनी सहाव्या क्रमांकावर

Public at large hereby take notice that my client Babu ApparavPatil, an adult, Indian Inhabitant of Mumbai desires to purchase a room premises bearing House No. 197 Room No. 04, Omkar Sadan Bldg. Sarojini Road, Behind Nanavati Hospita Gaothan, Vile Parle (W), Mumbai-400056 admeasuring area 144sq.ft. built up approx. from Mr. Manoj Nemchand Shah an adult, Indian Inhabitant of Mumba owner and occupier of the above said premises. However as per information of above said Manoi Nemchand Shah the following original title documents in respec of above said room premises have been lost and misplaced by said Manoj Nemchand Shah on or about 07/06/2023 accordingly he has filed a complaint for missing documents bearing lost property Registration No. 1562/2023 on dated 09/06/2023 with Juhu Police Station Mumbai:

1.Agreement for Saledated 27/11/1995 Ragho Guray, the builder & Developer (2) to as the vendors of the One Part and Mi

2.General Power of Attorney executed by

3. Possession Letter given by Anan

As per declaration of said ManoiNemchand Shah, he is the absolute owner and occupies and well and sufficiently entitled to the above said room premises and he has not

Any person/s individual, association, institution etc. having any type of claim as heir, successor, sale, mortgage pledge, lease, lien or otherwise may his/her/their written claim or objection ove the below mentioned property within 15 days of publication of this notice in the office of the undersigned or with my client at his

Schedule of property above referred

(V. N. Mishra) Advocate High Court Mani & Associates, 1st Floor, Subhmangal Office, Opp. Bandra Court, A. K. Marc Bandra (East), Mumbai-400051 Mob. No. 9867055765

entered into between (1) Shri Chandrakar Shri Anant Ramchandra Poshture & (3) Shr Manoi Nemchand Shah, the purchaser of

(1) ShriChandrakantRaghoGuray.the builder & Developer (2) Shri Anant Ramchandra Poshture& (3) Shri Sakharan Ramchandra Poshture, both tenants dated 27/11/1995 duly executed before the notary public on 28/11/1995 in favour of Mano Nemchand Shah.

Ramchadnra Poshture and Chandrakant S. Guray dated 28/11/1995.

created any encumbrance over the above said properly anywhere. Any person/s individual, society or

address failing which it will be deemed tha except my client, no one has any claim over the above said property.

All that piece and parcel of the room premises being **House No. 197, Room No** 04, Omkar Sadan Bldg., Sarojini Road, Behind Nanavati Hospital, Gaothan, Vile Parle (W), Mumbai-400056, admeasuring area 144sq.ft. built up approx

जाहीर नोटीस

मागे, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर या पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोड़ न दिला आहे असे समजुन माझे अशिल त्यांचे बरोबर व्यवहार पूर्ण करतील याची

PUBLIC NOTICE

manner he deems fit.

Place: Mira Road, Thane

BHAGIRATHI RAUT, are lawful joint owners NIWAS, GAJBANDHAN PATHARLI, TAL KALYAN, DIST-THANE, and my Clients has purchased the said premises from SHRI CHANDRAKANT KRISHNA SARANGALE, by virtue of Agreement and first Agreement of the above said flat executed between SMT SHOBHANA DINKAR MHATRE (First Party) and SHRI, CHANDRAKANT KRISHNA SARANGALI Second Party) by Agreement dated 04/02/1986 which has been lost /misolaced and my client has een lodge NC with Tilak Nagar Police Station. vide lost report no. 329-2023 dtd. 01/08/2023, li any person has any right, title of any nature objection above said misplaced share certificate he same should be brought within 15 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter no claims of

Date: 08/08/2023 (Advocate High Court) Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court Andheri, Andheri (E), Mumbai - 69

यांच्या नावे सदर फ्लॅटचे हक स्पष्ट व बाजारम्

दि. ०८.०८.२०२३ आर. एल. मिश्रा वकील, उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जबळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०९.

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्री. राजाराम बापुराव घाडगे यांनी कोअर हाऊस क्र. बी-४

मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, चारकोप (३) **सुप्रभात** को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ७३९, आरएससी-४६, चारकोप सेक्टर क्र. ७, कांदिवली (पश्चिम)

मंबई Xoo o६७ येथील मालमनेचे आवंटि आहेत व आवंटन पत्र क. डब्ल्यबीपी/०११ :

०१२/३९५/९२ व दि. २१.०५.१९९२ अंतर्गत म्हाडा द्वारे जारी केले होते व तसेच ५ संपूर्ण पदानित शेअर्स रू. ५०/- पत्येकी सदर सोसायटीदारे जारी केले होते व त्यानंतर श्री. राजाराम

बापराव घाडगे यांचा मृत्यु दि. १०.०४.२०२३ रोजी सातारा, महाराष्ट्र येथे झाला व त्यांच्या मागे

त्यांची पत्नी श्रीम. सुरेखा राजाराम घाडगे (मुलगा) श्री. गणेश राजाराम घाडगे व (विवाहित

मुलगी) श्रीम. निता अभिजीत जाधव हे मयत श्री. राजाराम बापुराव घाडगे यांचे कायदेशीर वारस आहेत व अन्य मयत यांचे कायदेशीर वारस यांनी त्यांचे अधिकार अविभाजीत समतल्य वारस शेअर, हक्क, अधिकार व हितसंबंध रिलीज्ड केले आहेत व सदर कोअर हाऊस अंतर्गत रिलीज करार

दि. ०७.०८.२०२३ अनुसार उप निबंधक बोरिवली ७, एम. एस. डी. यांच्या कार्यालयामध्ये

नोंदणीकृत करून दस्तावेज क्र. **बीआरएल-७-११९८९-२०२३** दि. ०७.०८.२०२३ रोजी त्यांची

आई श्रीम, सरेखा राजाराम घाडगे यांच्या नावे केले होते व त्यानुसार माझे अशील श्रीम, सरेखा राजाराम घाडगे हे सदर कोअर हाऊसचे परिपूर्ण व कायदेशीर मालक आहेत व ते म्हाडा हस्तांतरण

त्यांच्या नावे करण्यास इच्छुक आहेत व सदर सोसायटीचे सभासदत्व शेअर प्रमाणपत्रांच्या नावे करत

आहेत. व शेअर प्रमाणपत्र सोसायटीद्वारे जारी केले होते व त्यांच्या नावे श्री. **राजाराम बापराव**

<mark>घाडगे</mark> यांच्या नावे केले होते ते करार माझे अशील <mark>श्रीम. सुरेखा राजाराम घाडगे</mark> यांच्याकडून

चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई येथे ऑनलाइन तक्रार क्र. ६७५६४-२०२३ दि. ०७.०८.२०२३

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना जर वरील आवंटन पत्र संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच

सदर आवंटन पत्र, पावती, संबंधित व कायदेशीर वारस यांच्यावर वरील सदर कोअर हाऊस व

कोणतेही संबंधितत दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात जर कोणतेही दावे वा

दावे वा कायदेशीर वारसाहक दावे असल्यास त्यांचे कोणतेही अधिकार, हक वा हितसंबंध, गहाण

अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी

स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. **अनुज विनोद मोरे** यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय

त्यांचे कार्यालय येथे **मोर असोसिएट्स** यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस

लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून

अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड

नोंद्रणीकृत कार्यातय : ५०३, ५ वा मजता, प्लॉट - ४६ ९ डी, ए विंग, पार्श्वनाथ गार्डन्स

भाऊदाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा, मुंबई ४०० ०१९

भीआयएन : एल ७४९९४एम एव २०९८ पीएलसी ३०७६९३, दूखवनी : + ९९ ९२६८९९०९९९

टपाली मतदानाची सूचना

गणे**श फिरक्स इंडिया टिक्निटेंड (कंपानी)** यांच्या सम्रासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की कंपानी कायदा २०१३ (कायदा) कलम्र १०८ आणि ११० यांच्या तस्तुची तसेच तान्, असतेल्या अन्य तस्तुची आणि त्यात

केलेल्या सुधारणा तसेव त्यासढ वाचा कंपनीज (मॅनेजमेंट औंड ऍडॉमीलेस्ट्रेजन) नियम २०१४ आणि परिपत्रके जी कॉपीरेट व्यवदार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसर आणि सेवी (लिस्टिंग ऑलिनगेजन्स

अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१७ च्या अनुसार कंपनीच्या सभासदांकडून इ मतदान पद्धतीने कार्ड

कंपनीने सोमवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ रोजी टपाली मतदान सूचना इ मेलदया माध्यमातृन निर्गमित करण्यार्च

प्रक्रिया पूर्ण केली आहे. आणि सूदाना अशा रामायदांना निर्मायित करण्यात आली आहे ज्या रामायदांती नावे कंपनीत्या रामायद नोंद पुरितका आणि कंपनी / डिपॉडिस्टरीज यांनी तथार केलेल्या तामार्थी मातकांत्या यादीत

क्राचार दिलांक ०४ ऑजरट २०२३ (**कट ऑफ तारीस्त)** चे कामकाज बंद दोताना नींदणीकृत आहेत. टपाली तादान सूचना कंपंनीच्या अशा समासदांना इ मतदानासाठी जारी करण्यात आली आहे ज्या समासदांनी आपले

इ भेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस किंवा कंपनी यांच्याकडे नोंदणीकत केले आहेत ; टपाली मतदान सवन

देनांकीत ०४ ऑगस्ट २०२३ मध्ये नमूद केलेल्या तपशिलाच्या अनुसार कंपनीच्या सभासदांची मान्यता येण्यासाठी

पाली मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्भतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणन

कंपनीत्या अञ्चल आन्य आप्य वास्त्रपार शुक्रमार दिनांक के याचा चाना कारणा प्रस्त्रपार कारणा नावपना वास्त्रपार क कंपनीत्या संचालक मंत्रकाले वार्त्या शुक्रमार दिनांक ०४ औषभ्रट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत श्रीमती कवित मेसर्स ए के नांठवाणी यांचे भ्रामीदार, प्रेविटसिंग कंपनी सेक्रेस्टरी यांची निसुर्का केली आहे.

सभाराठांना आचारन करण्यात चेते की, प्रस्तावाला आपती सहस्रती किया असरमती ह सतदान पहतीत्व भारबमातून कळवावी. सभारसदांना इत्तेवट्रॉनिक मतदान पहतीने मतदानाची सुविधा उपलब्ध करून देन्यासाठें

bपनीने सीडीएसएल यांच्याशी करार केला आहे. इ मतदान प्रक्रियेचा सविस्तर तपशील टपाली नतदान सूचनेत

. शभाराठांना आवाङ्ग करण्यात येते की, त्यांनी कृपया नोंड ध्यावी की इ मतदान प्रक्रियेट्या माध्यामातृन होणारे

वनारतामा जावादान प्रश्विक त्र प्रश्निक क्षेत्र । त्राज्ञ कुम्म वाच्या वाच्या वाच्या व ब्राज्यामा क्ष्य व व्या मतदाना बंग्राच्या रिजांक ठ ऑगस्ट २०२३ रोजी सक्ताती ९, ०० वाजता सुरू कोईत आणि ते बुचवार दिजांक ०६ सप्टेंबर २०२३ रोजी संस्याकाळी ९, ०० वाजता संपुष्टात रोईत. समासतांचे मतापिकार वे भुक्रवार

पाली मतदान सूचनेट्या प्रति कंपनीचे संकेतस्थळ www.ganeshfilms.com, बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ

www.bscindia.com आणि सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि बिग शेअर सर्दिसेस प्रायन्देट तिमिटेड (आस्टीए) यांचे संचेतस्थळ www.bigsharoonline.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना प्रॅंट झालेली नाढी ते सभासद वरील प्रमाणे नमूद केलेल्या संकेतस्थळावरू

मतदान प्रक्रियेचे निकाल है इ मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर ४८ तासांत जाहीर करण्यात येतील आणि ते

. कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच सीडीएसएल यांच्या संकेतस्थळावर आमो बीएसई लिमिटेड यांच्या संकेतस्थळाव

देनांक ०४ ऑगस्ट २०२३ म्हणजेच कट ऑफ तारीख रोजी निर्धारित करण्यात येतील.

संकेतस्थळ : www.ganeshfilms.com इ मेल आयडी : ganeshfilm.compliance@gmail.co

१४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास त

गहाळ झाले आहेत/ हरवले आहेत सदर गहाळ/हरवलेल्या दस्तावेजांची तक्रार मुंबई उपनगरीय

Clients SEEMA NIRAKAR RAUT & NIRAKAR

whatsoeverinnature shall be entertained. Sd/ PANKAJKUMAR B. PANDEY

जाहीर सूचना

श्रीम. शैला हममस्य शाह हे श्री. हममस्य देवीदास शाह यांचे कायदेशीर वारस आहेत व फ्लॅट क्र. ३०१ तिसरा मजला, न्यु गंगा पुजा को-ऑप. हा. सो. लि., सुदर्शन क्रॉस लेन, नवघर रोड, भाईदर (पू), तालूका व जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालक आहेत मे. राज लक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांनी वरील सदर फ्लॅटची विक्री श्री. हसमुख देवीदास शाह यांना विक्री करार दि. १०.०४.२००६ रोजी केला. श्री. हसमुख देवीदास शाह यांचा मृत्यु दि. ०२.०८.२००७ रोजी त्यांच्या मागे त्यांची पत्नी श्रीम. शैला हसमुख शाह हे केवळ कायदेशीर वारस व फ्लॅट जागेचे एकमेव मालक आहेत. आता ते सभासदत्वाकरिता अर्ज करत आहेत व त्यांच्या एकमेव नावे सदर फ्लॅट जागा हस्तांतरण करत आहेत. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर फ्लॉट वा वरील मालमत्तेचे कायदेशीर वारस यांच्या संबंधात कोणतेही दावे, आक्षेप असल्यास तसेच वरील मालमत्तेच्या गत कायदेशीर वारस यांचे दावे असल्यास हस्तांतरण, वारसाहक, गहाण भाडेकरार, हक, अधिकार आदी काही असल्यास त्यांनी सदर व्यक्तींचे त्यांचे दावे वा आक्षेप काही असल्यास संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित याँना सदर जाहिरात/ सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत प्रचित करावे. १४ दिवसांनंतर कोणतेही दावे विचारात रेतले जाणार नाहीत व श्रीम. शैला हसमुख शाह असल्याचे गहित धरले जाईल व मालमत्तेची विक्री। हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the

६५२४८१४५ ते

६५२४८७४४ पर्यंत

धारक/ अर्जदार यांचे नाव



(formerly known as Oracle Credit Limited)

(CIN- L65910MH1991PLC404531)

Our Company was originally incorporated as 'Overnite Finance Private Limited' at New Delhi on February 27, 1991 with Registrar of Companies, Delhi & Haryana. Subsequently, it was converted to a Public Limited under section 43A (I-A) of the Companies Act, 1956 on July 18, 1994 and changed its name to "Overnite Finance Limited". On November 30, 1994, Company had again changed its name to 'OFL Finanz Limited". Further, the name of our Company was changed from "OFL Finanz Limited" to "Oracle Credit Limited" on August 11, 1995 vide Fresh Certificate of Incorporation. The Company got listed on January 16, 2016. The name of our Company has been changed again to its current name, i.e., "Credent Global Finance Limited" vide Fresh Certificate of Incorporation dated April 06, 2023. We are registered with RBI as a NBFC bearing Registration Number CoR No. 14.00242. For details, including reasons for changes in the name and registered office of our Company, see 'General Information" on page 37 of this Letter of Offer

Registered Office: Unit No. 609-A, 6th Floor, One BKC, C-Wing, G Block, Opposite Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai -400051 Corporate Office: Unit No. 609, 6th Floor, C-Wing, G-Block, One BKC, Opp Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 Tel: +91 22 68452001 | Email: compliance @credentglobal.com | Website: credentglobal.com;

PROMOTER OF OUR COMPANY: MR. ADITYA VIKRAM KANORIA AND MANDEEP SINGH

THE ISSUE

"COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹140.00 PER EQUITY SHARE (INCLUDING PREMIUM OF ₹130.00 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING ₹4856,25 LACS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 1 (ONE) EQUITY SHARES FOR EVERY 2 (TWO) EQUITY SHARE HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON MONDAY 17TH JULY, 2023 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 162 OF THE LETTER OF OFFER. ATTENTION INVESTORS

This notice should be read in conjunction with the LOF filed by the Company with the Stock Exchange and SEBI and the ALOF and CAF that have been sent to the

Eligible Equity Shareholders of the Company. The Eligible Equity Shareholders are requested to please note the following:

Rights Issue Opening Date Tuesday, 25th July, 2023 Last Date For Receipt Of Rights Issue Application Extended Up To Thursday, 10th August, 2023 Last Date for Off Market Renunciation for Rights Entitlement Extended to Thursday, 10th August, 2023 Rights Issue Closing Date Thursday, 10th August, 2023 This is to inform to Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which opened on Tuesday, July 25, 2023 and scheduled to close

on Tuesday, August 08, 2023 has now been extended from Tuesday, August 08, 2023 to Thursday, August 10, 2023, by the Rights Issue Committee in its Meeting held on August 07, 2023 in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Rights Issue. Accordingly, the last date of submission of the duly filled in CAF (along with the amount payable on application) is Thursday, August 10, 2023. Equity Shareholders of

the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the Issue Closure Date as Thursday, August 10, 2023. This Corrigendum cum addendum shall be available on the respective websites of the Stock Exchange at www.bseindia.com and the website of the Company at credentglobal.com Accordingly, there is no change in the LOF, CAF and ALOF dated July 12, 2023 except for modification in the last date of Issue Closing date. Change in Issue closing date

resultant change in indicative time table of post issue activities on account of extension of issue closing date. INVESTORS MAY PLEASE NOTE THE LETTER OF OFFER, ABRIDGED LETTER OF OFFER, COMMON APPLICATION FORM SHALL BE READ IN CONJUCTION WITH THIS CORRIGENDUM CUM ADDENDUM.

For Credent Global Finance Limited (Formerly known as Oracle Credit Limited) On Behalf of the Board of Directors

Mr. Aditya Vikram Kanoria

Managing Director DIN: 00845616

लेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास त्या संदर्भात श्री सकेष ्र कवी, चरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए वर्विग, २७ वा मजला, मेरेशॉन प्रयुवरेवस, मफतलाल मिल कंपाउंड्रूर, एन एम जोशी मार्ग, लोगर परल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे किंवा इ मेलस्या माध्यमासून helpdesk.evoting@edslindia.com येथे किंवा ०२२ - २३०७८८७४२ / ४३ येथे संपर्क साधावा.

गौरव कुमा

डीआवएन : ०६,७९७७४५

Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares

involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 21 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity

in the United States

Date: August 07, 2023 Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer dated July 12, 2023 with the Securities and Exchange Board of India and BSE. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com. Investors should note that investment in equity shares

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड यांच्य

क्षांक : ०७ ऑगस्ट २०२३

जाहीर करण्यात येतील.

सर्व लोकांस कळविण्यास येते की. गाव मौजे खारबांव ता भिवंडी जि. ठाणे येथील सर्व्हें क्रमांक **224,** हिस्सा नं. **15,** क्षेत्र. हे. आर. **0.15.00,** पो.ख 0.01.00. आकारणी रू. पै. 0.31. सदरची मिळकत 1. श्री. अरूण रामदास खोपे, 2. श्री आशिष उत्तम म्हात्रे 3. श्री पुंडलिक संभु केणे, श्री. दत्ता भगवान केणे यांच्या मालकी कब्जेवहिवाटीची आहे व क्षेत्रफळ 16 गुंठे मोकळ जागा माझे अशील **1. श्री धीरज शेरबहादर सिंह** 2. श्री. ओमप्रकाश अमरनाथ मिश्रा, कायमची विकत देत आहेत. व तरी सदः मिळकतीवर कोणत्याही इसमाचा गहाण, दान, कळारग. भाडेपद्रा अदलाबदल. पोटगी व अन्य हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन 14 दिवसांचे आत सर्व पराव्यानिशी लेखी शॉप नं - 17. साई बाजार, तळींज रोड, तळींज पोलीस चौकीच्या

दिनांकः ०८/०८/२०२३ वकील उच्च न्यायालय

नोंद ध्यावी.

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशी श्री. संजय लक्ष्मण इंदुलकर, हे दिवंगत श्रीम. निर्मला नक्ष्मण इंदुलकर वांचे २०६, २ रा मजला, साईकुपा (गुंडिवली) एस. आर. ए. को-ऑप. हा. सोसायटी लिमिटेड, रेहॅंब विंग, साईकृपा सीटीएस क्र. १६६/बी/१, मोग्रा गाव गंदवली हिल. डॉ. एस. राधाकष्णन क्रॉस लेन अंधेर (पू), मुंबई ४०० ०६९ येथील मालमतेचे कायदेशीर मार ाहेत, सदर फ्लॅट मे. न्यु इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याद्वारे दि. ०५,०२,२०१४ रोजी आवंटित केला होता मृत्यू मुंबई येथे दि. ०८.०५.२०२२ रोजी झाला होता वे वडील **दिवंगत लक्ष्मण रावजी इंदुलकर** यांचा मृत बहिण २. श्रीम. भक्ती अशोक सावंत, २. श्रीम. सजात सुरेश सावंत व ३. श्री. वैष्णवी विजय सुर्वे हे म्ही दिवंगत श्रीम. निर्मला लक्ष्मण **इंदुलक**र बांच कायदेशीर वारस आहोत.

गञ्जे अशील जर सदर मालमचेच्या संबंधात कोणतेही दार असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, धारणाधिकार भेट, न्यास, भाडेकरार, वापर, ताबा, वारसा, देखभाल सुविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी सद सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत सद व्यांसह सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे गृहित धरले R. 06.06.2023

वकील उच्च न्यावालय, मुंबई फ्लॅट क्र. सी/९०४, वीर स्प्लेंडर, बिल्डींग क्र. १, कॅपिटल मॉलजवळ, सेक्टर ३, यशवंत वायवा टाऊनशीप नासोपारा (प्), जिल्हा पालघर ४०१ २०९

जाहिर नोटीस

या जाहिर नोटीसीद्वारे तमाम लोकांस कळविण्यां येते की प्राद्ये अशील श्री सपीर जसतंतलाल सोर्न ह्यांनी सदनिका नं. एफ./१, पहिला मजला, सर्वे न २१, प्लॉट नं. ३५, ३६, शांती विहार को. ऑफ हैं सो. लि. गाँव मौजे नवघर, वसई रोड (प.). ता. वसई जि. पालघर येणे प्रमाणे सदनिका व शेअ सर्टिफिकेट त्यांच्या नावी टॉन्सफर करणेसाट सोसायटी दफतरी अर्ज सादर केलेले आहे. तर्र सदरचे मिळकतीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेच कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार अथव हितसंबध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासन १४ (चौदा) दिवसांचे आत मर्त त्या लेख कागदोपत्री पराव्यासहित अध्यक्ष/सचिव, शांत विहार को, ऑफ हौ, सो, लि, यांचे कड़े अथवा माइ ऑफिस नं. ०२, वसंत को. ऑफ हौ. सो. लि. मौर्ज दिवाणमान, विशाल नगर, वसई रोड (प.), त वसई जि पालघर (मोबाईल नंबर: ९८९०५३३९६१) सादर करावीत, अन्यथा तस कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही वा असल्यास तो सोडन देण्यात आलेला आहे असे समजून सदरह सदनिका शेअर सर्टिफिकेट श्री. समीर जसवंतलाल सोर्न यांचे नावे हस्तांतरीत करण्यात येईल. यांची सर्व

संबधितानी नोंद घ्यावी. (अनिल एम. राजभर) दिनांक : ०८/०८/२०२३

अंतर्गत ऑनलाइन दाखल केली आहे.

अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील

मुंबई दि. ०८ ऑगस्ट, २०२३

letter of offer dated 12th July, 2023 the "Letter of Offer" or ("LOF") filed with the BSE Limited ("BSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI")

दर्शनी मुल्याचे डक्किटी

CREDENT GLOBAL FINANCE LI

Contact Person: Ms. Preeti Sethi, Company Secretary & Compliance Officer

ISSUE OF UPTO 34,68,750 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF CREDENT GLOBAL FINANCE LIMITED ("CGFL" OR THE

NOTICE TO THE READER ("NOTICE") – CORRIGENDUM CUM ADDENDUM TO LETTER OF OFFER DATED JULY 12, 2023

RIGHTS ISSUE EXTENDED: REVISED ACTIVITY SCHEDULE